

हिरोशिमातील अग्निकांड

लेखक : तोशी मारुकी

हिरोशिमा शहरातील ती एक प्रसन्न सकाळ होती . आकाश निरभ होते . आकाशात सूर्य तळपत होता . शहरातील वसेस ॲफिसला जाणा-या लोकांची ने आण करण्यात मग्न होत्या . शहरातील सातही नद्या संथपणे वाहात होत्या . पाण्यावर सूर्यकिरणे पडून ते चमचमत होते .

जपानमधील टोकियो, ओसाका, नागोया या आणि इतर शहरांवर हवाई हल्ले चालू होते . या हल्ल्यांमधून आपले शहर वगळले गेल्याबद्दल हिरोशिमावासी आश्चर्य व्यक्त करीत होते . त्यांनी हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी शक्य तितकी सर्व ख्वरदारी घेतली होती . आग पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी जुन्या इमारती पाडून रस्ते रुंद केले होते . वॉम्बहल्ल्यापासून बचावासाठी सुरक्षित जागा निश्चित केल्या होत्या . अन्न, पाणी, औषधे अशा दैनंदिन वस्तूंचा साठा करून ठेवला होता . घरावाहेर पडताना सर्वजण शिरस्त्राण घालून बाहेर पडत असत .

‘मि’ ही एक सात वर्षांची मुलगी याच शहरात आपल्या आईवडिलांसोबत राहात होती . ‘मि’ चे कुटुंब सकाळचा नेहमीचाच रताळ्यांचा नाश्ता करत होते . ती रताळी ‘मि’च्या चुलतभावाने आणून दिली होती . भुकेल्या पोटी ‘मि’ त्या नाश्त्यावर ताव मारत होती . ‘मि’च्या वडिलांना नाश्त्यासाठी खरेतर भात मिळाल्यास हवा होता पण आत्ता मिळत असलेला नाश्ताही चांगला आहे हे त्यांना कळत होते .

आणि तेवढयात अचानक प्रकाशाचा एक लोळ चमकला . प्रखर केशरी, मग हजारो विजा चमकल्यासारखा पांढरा असा तो प्रकाश होता . नंतर डोळे दिपवून टाकणारा विजांचा कडकडाट झाला आणि इमारती धडाधड कोसळू लागल्या .

हा स्फोट होण्याच्या आधी काही क्षण अमेरिकेचे ‘एनोला गे’ या नावाचे विमान शहरावरून फिरत होते आणि अतिशय गुप्त असे महासंहारक स्फोटक त्यांनी हिरोशिमावर टाकले . हे स्फोटक म्हणजे वी २९ च्या विमान कर्मचा-यांनी ‘छोटा मुलगा’ हे नाव दिलेला अणुवॉम्ब होता .

हा ‘छोटा मुलगा’ ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ८.४५ वाजता हिरोशिमावर कोसळला . या स्फोटाच्या धक्कयाने ‘मि’ बेशुद्ध पडली . ती शुद्धीवर आल्यानंतर तिला सर्वत्र अंधार आणि भयाण शांतता आढळली . तिला अजिवात हालचाल करता येत नव्हती आणि सभोवतालच्या वातावरणाची तिला प्रचंड भीती वाटत होती . त्याच काळोऱ्यात तिला एक लालसर प्रकाशाचा झोत दिसला आणि तिच्या आईच्या हाका ऐकू आल्या .

अंगावर कोसळलेल्या जाडजूड लाकडी फळयांमधून ‘मि’ कशीवशी बाहेर पडली . तिच्या आईने तिला कुशीत घेतले आणि तिला म्हणाली “आपण येथून तावडतोब बाहेर पडायला हवं ..तुझे वडिल आगीच्या ज्वाळांमध्ये सापडले आहेत .”

‘मि’ आणि तिची आई आगीच्या कडेकडेने चालायला लागल्या आणि मनातल्या मनात वडिलांसाठी प्रार्थना करू लागल्या . ‘मि’च्या आईला तिचे वडिल दिसले व तिने आगीत शिरून झटकन त्यांना ओढून काढले . त्यांच्या अंगावर भयानक जखमा झाल्या होत्या . ‘मि’च्या आईने तिच्या किमोनोचा कमरेचा बंद काढून वडिलांच्या अंगभोवती बँडेजसारखा गुंडाळला . आणि नंतर तिने आश्चर्य वाटावे अशा प्रकारे ‘मि’च्या वडिलांना स्वतःच्या पाठीवर घेतले व ‘मि’चा हात धरून पळायला सुरुवात केली .

“आपण लवकरात लवकर नदीपाशी पोहोचायला हवे” ‘मि’ची आई म्हणाली . ते तिघेजण नदीच्या काठावरून चालत असताना नदीत कोसळले आणि ‘मि’चा हात तिच्या आईच्या हातातून सुटला . “माझे बोट घटट पकडून ठेव” ‘मि’ची आई ओरडून म्हणाली .

हजारो लोक आगीपासून दूर पळत होते . ज्यांच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत डोळे व ओठ भयंकर सुजल्यामुळे चेहरा विदूप दिसतो आहे अशी अनेक लहान मुळे ‘मि’ला दिसत होती . ती मुळे अक्षरशः भुतासारखी दिसत होती व केविलवाण्या आवाजात रडत होती . चालता चालता अंगातील शक्ती नाहीशी होऊन काही लोक जमिनीवर पालथे पडले होते आणि इतर काही लोक त्यांच्या अंगावर कोसळत होते . जिकडेतिकडे प्रेतांचे ठिगारे साचले होते .

‘मि’ आणि तिच्या आईवडिलांनी आगीपासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अजून एक नदी ओलांडली . नदीच्या काठावर पोहोचताक्षणी ‘मि’ च्या आईने तिच्या वडिलांचा देह खाली ठेवला आणि ती त्यांच्या शेजारी कोसळली . ‘मि’ ला तिच्या पायांपाशी काहीतरी फडफडताना आढळले . तिथे पंख जळाल्यामुळे उडता न येणारा एक पक्षी होता . एक माणूस नदीच्या पात्रात तरंगताना तिला दिसला . त्याच्याच मागे एक मेलेले मांजर तरंगत होते .

‘मि’ने वलून पाहिले तर एक बाई तिच्या बाळाला छातीशी धरून आकेश करीत होती . तिचे बाळ आता दूध पीत नक्हते . ते मृत झाले होते . त्या बाळाला छातीशी धरून ती स्त्री पाण्यातून फरफटत चालत होती . ‘मि’ तिच्याकडे बघत असतानाच ती पाण्यात खोल खोल चालत दिसेनाशी झाली .

अचानक आकाशात काळे ढग जमले विजा कडाडल्या आणि पाऊस पडू लागला . ऐन उन्हाळ्याचे दिवस असून अचानक काळा, चिकट पाऊस पडत होता . तो थांबल्यानंतर आकाशात एक इंद्रधनुष्य डौलदारपणे उमटले . त्या जखमी मृत वातावरणावर ते विजोडपणे चमकत होते .

‘मि’च्या आईने परत तिच्या वडिलांना पाठीवर घेतले, ‘मि’चे बोट धरले आणि ते तिघेजण परत एकदा पळायला लागले. आगीचे लोळ वेगाने त्यांच्या दिशेने येत होते. तुटलेल्या कौलांवरून, टेलिफोनच्या तुटलेल्या तारांच्या जाळयामधून ते पळत होते. आजूबाजूची सर्व घरे जळत होती.

आता त्या दोघी अजून एका नदीतून चालायला लागल्या. चालताचालता ‘मि’ला झापड आली आणि नकळत तिच्या नाकातोंडात पाणी गेले. तिच्या आईने तिचे डोके पाण्यावाहेर ओढून काढले. त्या नदीच्या बाहेर पडल्या आणि परत पळू लागल्या.

अखेरीस त्या हिरोशिमाच्या बाहेरील एका किना-यावर पोहोचल्या. धुक्यात लपेटलेले ‘मिजियामा’ नावाचे वेट पलीकडे दिसत होते. मिजियामा मेपल आणि पाईनवृक्षांनी वेढलेले होते आणि त्याच्याभोवताली नितळ पाणी होते. सुरक्षित ठिकाणाजवळ पाहोचल्याच्या विचाराने ‘मि’ व तिचे आई वडिल गाढ झोपी गेले. दिवसामागून रात्र अशी तीन चके पूर्ण झाली.

“आजची तारीख काय आहे ?” ‘मि’च्या आईने तिकडून जाणा या एका माणसाला विचारले. “आज ९ तारीख आहे”. त्याने उत्तर दिले. ‘मि’च्या आईने बोटे मोजून हिशेब केला आणि ती आश्चर्यनि उदगारली “चार दिवस” आपण येथे चार दिवस आहोत !

‘मि’ हळूच रडायला लागली. तेथून जाणा-या एका वृद्ध स्त्रीने पिशवीतून थोडासा भात काढून ‘मि’ला दिला. तो ‘मि’ने घेतला आणि ती स्त्री तिथेच कोसळून गतप्राण झाली.

“‘मि’ वाळा , तुझ्या हातात परवाचा खाऊ तसाच आहे” ‘मि’ची आई म्हणाली. ‘मि’च्या वंद मुठीत चार दिवसांपूर्वीचा खाऊ तसाच होता व तिची मूठ उघडतच नव्हती. तिच्या आईने एक एक बोट सरळ करत ‘मि’ची मूठ उघडली. वॉम्बस्फोटानंतर चार दिवसांनी ‘मि’ने तिच्या हातातील खाऊ टाकून दिला.

जवळच्या एका खेड्यातून अग्निशामक दलाची माणसे त्यांच्या मदतीसाठी आली होती. सैनिक मृत देह हलवित होते. अजूनही नीटपणे उभ्या असलेल्या एका शाळेचे इस्पितळात रूपांतर करण्यात आले होते. ‘मि’च्या वडिलांना सैनिकांनी त्यात हलवले. इस्पितळात डॉक्टर, नर्सेस, मलमपटटीची साधने काहीच नव्हते, फक्त निवारा होता .

‘मि’चे वडिल त्या इस्पितळात शक्य तितके सुरक्षित आहेत याची खात्री करून ‘मि’ व तिची आई यांनी परत शहरात आपल्या घरात काही चीजवस्तू वाचल्या आहेत का हे पाहाण्याचे ठरविले. त्या घराच्या दिशेने चालायला लागल्या. भोवताली झाडे, गवत, घरे काहीही शिल्लक नव्हते. नजर जाईल तिथपर्यंत जमिनाचा जळून गेलेला पटटा दिसत होता. सगळे उध्वस्त झालेले दिसत होते.

त्या दोघी घरापाशी पोहोचल्या . त्या घरात ‘मि’चे कुटंब राहात होते याची साक्ष म्हणून फक्त ‘मि’ची एक ताटली वेडयावाकडया अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसत होती . त्यात अजूनही काही रताळी दिसत होती .

९ ऑगस्ट १९४५, ‘मि’ व तिची आई त्या दगडविटांच्या ढिगाकडे पाहात असताना नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला जात होता . हिरोशिमाप्रमाणेच तेथेही हजारो लोक मरण पावले . त्यातून वाचलेले लोक वेघर झालेले होते . या संहाराचे बळी ठरलेल्या लोकांमध्ये जपानी लोकांप्रमाणेच कोरिया चीन इंडोनेशिया व अमेरिका या इतर देशांमधील लोकही सामील होते .

अणुबॉम्ब हा आत्तापर्यंत वापरल्या गेलेल्या इतर स्फोटकांपेक्षा वेगळा होता . इतर साध्या हजारो बॉम्बस्फोटांमुळे जेवढा संहार झाला नसता त्याहून कितीतरी जास्त संहार एका अणुबॉम्बच्या स्फोटाने झाला . किरणोत्सारी रसायनांमुळे त्यानंतर आजूबाजूचा भूभाग पुढची अनेक वर्षे दूषित झाला आणि त्याच्या परिणामाने अनेक लोक मृत्यू पावले .

‘मि’ची त्यानंतर शारीरिक वाढच खुंटली . अनेक वर्षानंतरही ती सात वर्षांची असताना जेवढी होती तेवढीच राहिली . “बॉम्बहल्ल्याच्या धक्क्याने असे झाले आहे” असे तिची आई म्हणते . कधीकधी ‘मि’ डोके खाजते आहे अशी तकार करते . ‘मि’ची आई तिच्या डोक्यावरील केस बाजूला करून छोट्या चिमट्याने तिच्या डोक्यावरील कातडीतून काचेसारखे चकाकते तुकडे उपटून काढते . काही वर्षांपूर्वी डोक्यावर झालेल्या बॉम्बस्फोटाचा हा प्रसाद आहे .

‘मि’च्या वडिलांच्या शरीरावर सात जग्वामा झाल्या होत्या . त्या भरून येऊ लागल्या आणि काही काळ ते वरे झाले आहेत असे वाटायला लागले . परंतु एका हिवाळ्यात वीज चमकल्यानंतर त्यांचे सर्व केस गळून पडले आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या . नंतर अंगभर निळेजांभाले वण उठले आणि ते मरण पावले . “देवानेच आमचे आयुष्य वाचविले” असे म्हणणारे कित्येक लोक नंतर अशा प्रकारे किरणोत्साराच्या संसर्गाने मरण पावले . बॉम्बस्फोटाची घटना १९४५ मध्ये घडली असली तरी या संसर्गाने पीडित काही लोक अजूनही इस्पितलात आहेत . त्यांच्या या दुख्यावर कोणताही इलाज नाही .

हिरोशिमामध्ये आता दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी बॉम्बहल्ल्यात मरण पावलेल्या लोकांचे नातेवाईक दिव्यांवर मृत व्यक्तिंची नावे कोरून ते दिवे नदयांच्या प्रवाहात सोडतात . हिरोशिमातील सात नदया ते दिवे घेऊन संथपणे समुद्राच्या दिशेने वाहत असतात .

‘मि’, जी अजूनही एका लहान मुलीएवढीच दिसते ती एका दिव्यावर ‘माझे वडिल’ व दुस-यावर ‘एक पक्षी’ असे लिहिते . तिची आता केस पांढरे झालेली आई दुःखद अंतःकरणाने ‘मि’ ते दिवे नदीच्या पात्रात सोडत असताना पाहाते . “हे परत घडणार नाही” ती पुटपुटते . “जर कोणी परत अणुबॉम्ब टाकला नाही तर”

या पुस्तकाविषयी थोडेसे

१९५३ मध्ये मी अणुबॉम्बविषयक चित्रांचे ‘गेनेवेके नो झू’ या नावाचे जपानमधील हिक्काइडो येथे एक प्रदर्शन आयोजित केले होते . प्रदर्शन पाहायला जमलेल्या लोकांमध्ये माझ्या चित्रांकडे रागाने पाहाणारी एक स्त्री मला दिसली . काही वेळाने ती घोळक्यातून वाहेर येऊन माझ्याशी बोलू लागली .

ती म्हणाली , मी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले कारण मला वाटले तुम्ही अणुबॉम्बच्या यातना जाणवतील असे प्रदर्शन मांडले आहे . मी आत यायचे नाही असे आधी पक्के ठरविले होते . पण आता तुमची चित्रे पाहिल्यानंतर मी तुम्हाला माझी कथा सांगू इच्छिते .

बॉम्बस्फोटानंतर मी हिक्काइडोला स्थायिक झाले . येथील लोकांना माझ्यावददल दया किंवा सहानुभूति वाटत नाही . मी बॉम्बहल्ल्यावददल बोलायला लागले की अतिरंजित गोष्टी सांगून त्यांची दया मिळविण्याचा प्रयत्न करते असे त्यांना वाटते . यामुळे मी आता तो विषयच बंद केला आहे . हे बोलून त्या महिलेने क्षणभर डोळे मिटले . नंतर ती ध्वनिवर्धकापाशी गेली व अक्षरशः ओरडून बोलू लागली .

आता येथे जे लोक जमले आहेत ते माझ्यावर विश्वास ठेवतील अशी आशा आहे . कृपया माझे म्हणणे ऐकून घ्या . माझ्यावर विश्वास ठेवा . आणि रडत , अडखळत तिने तिची कथा सांगायला सुरुवात केली .

बॉम्बहल्ल्यातून सुटकेचा केलेला प्रयत्न, नव-याला पाठीवर आणि मुलीला हाताशी धरून ओलांडलेल्या नदया हे सर्व ती सांगत राहिली . लोक ऐकत होते . काही रडत होते . तिचे सांगून झाल्यावर ती फक्त एवढेच म्हणाली ‘माझे म्हणणे ऐकून घेतल्यावददल आभारी आहे .’

हृदय हेलावून टाकणारा तो प्रसंग माझ्या नजरेसमोर नंतर तसाच राहिला . हे पुस्तक त्या महिलेच्या कथेवर आधारित आहे . त्यात काही ठिकाणी इतर लोकांनी सांगितलेल्या अणुबॉम्बच्या प्रसंगांचे धागे गुंफलेले आहेत .

मी आता सत्तरी ओलांडली आहे . मला स्वतःला मुले नातवंडे नाहीत . पण जगभरातल्या नातवंडांसाठी मी ही कथा लिहिली आहे . मला ती पूर्ण करायला खूप वेळ लागला कारण घडून गेलेल्या वाइट घटनांवददल नवीन पिढीला कसे सांगावे हा प्रश्न होता .

मी माझ्या प्रकाशकांचे व चिबा वंधूंचे त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनावददल आभार मानतो . माझ्या सर्व मित्रांचाही मी आभारी आहे .

तोशी मारुकी